

## सातारा जिल्हा पोलीस शिपाई/बॅन्डस्मन भरती सन २०१८

### उमेदवारांना कागदपत्र पडताळणीबाबत सूचना

१. कागदपत्र पडताळणीकरीता या सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांनी गुरुवार दि.१२/०४/२०१८ रोजी सकाळी ०८.०० वा पोलीस कवायत मैदान हजेरी माळ एस.टी.स्टॅंड जवळ सातारा या ठिकाणी हजर राहण्याचे आहे.

२. उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीकरीता येताना या कार्यालयाने मैदानी चाचणीवेळी अदा केलेले ओळखपत्र व ओळखपत्राचा पुरावा म्हणून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना पॅन कार्ड यापैकी कोणतेही दोन मुळ ओळखपत्र सोबत घेवून येणे बंधनकारक आहे अन्यथा उमेदवारास कागदपत्र पडताळणी करीता प्रवेश देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच अलीकडे काढलेले दोन फोटो सोबत आणावेत.

३. उमेदवारांनी खालीलप्रमाणे मुळ कागदपत्रे व छायांकित प्रती (दोन प्रतीत) साक्षात्कृत करून कोणत्याही परिस्थितीत नमुद ठिकाणी विहित वेळेत हजर राहण्याचे आहे. नमुद दिनांकानंतर येणाऱ्या उमेदवारांचे कागदपत्र स्विकारले जाणार नाहीत. (कोणतेही प्रमाणपत्र मिळणेकरीता अदा केलेल्या पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत.)

- १) शाळा सोडल्याचा दाखला
- २) जन्माचा दाखला
- ३) १० वी चे गुणपत्र, १० वी चे प्रमाणपत्र
- ४) १२ वी चे गुणपत्र, १२ वी चे प्रमाणपत्र
- ५) १२ वी चे वरील उच्च शिक्षण पास असल्यास त्याबाबतचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
- ६) महाराष्ट्र राज्याचा अधिवास (डोमेसाईल) प्रमाणपत्र
- ७) जातीचा दाखला तसेच ज्या उमेदवारांकडे (विभागीय जाती प्रमाणपत्र समितीकडील) जात पडताळणी प्रमाणपत्र आहे असे प्रमाणपत्र
- ८) संबंधित जात प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित प्रवर्गाचे विधीग्राह्य जात प्रमाणपत्र व उन्नत व प्रगत गटात (नॉन क्रिमिलेयर) मोडत नसल्याबाबतचे निकटतम वर्षाचे प्रमाणपत्र (अ.जा, अ.ज. वगळून.) जातीचे प्रमाणपत्रावर असेल त्याच जातीचा उल्लेख नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रावर असणे आवश्यक राहिल.
- ९) समांतर आरक्षण (होमगार्ड, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भुंकंपग्रस्त, अंशकालीन, ३० % महिला आरक्षण इ.) त्याबद्दलचे सक्षम प्राधिकाऱ्याकडील विधीग्राह्य प्रमाणपत्र.

- ९) माजी सैनिक असल्यास डिस्चार्ज बुक, मिल्ट्री गॅज्युएशन प्रमाणपत्र IASC (Indian Army Special Certificate of Education) सैन्य दलात १ वर्ष बाकी असल्यास सैन्य दलातील सक्षम अधिकाऱ्याने निर्गमित केलेले ना-हरकत प्रमाणपत्र
- १०) खेळाडू उमेदवारांनी त्यांचेकडील खेळाची सर्व प्रमाणपत्रे क्रिडा संचलनालय यांचे कडून पडताळणी केलेबाबतचे प्रमाणपत्र.
- ११) होमगार्ड मधील उमेदवारांनी तीन वर्षे ( १०९५ दिवस ) सेवा केल्याबाबतचे समादेशक जिल्हा होमगार्ड यांचेकडील प्रमाणपत्र.
- १२) पोलीस पाल्य उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्यांचे पोलीस पाल्य असलेबाबतचे प्रमाणपत्र
- १३) हलके वाहन चालविण्याचा (LMV) परवाना, शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाकडून वेळोवेळी विहित करण्यात येणारे संगणक हाताळणीबाबतचे प्रमाणपत्र